




Rajarambapu Institute of Technology, Rajaramnagar
Flowchart for Overall Institutional feedback process




Dean - QA




Director, RIT

K. E. Society's Rajarambapu Institute of Technology, Rajaramnagar
Overall Institute Student, Faculty and Staff Feedback

The overall institute feedback provides an opportunity to reflect students, faculty and staff on various aspects of the institution and creating a profile of the institution for them to see and examine. The feedback is collected and analysed for different categories. It includes office administration, Infrastructure, Academics, Training and Placement, etc. The analysed feedback is helpful for the overall development of the institute.

The responses from students, faculty and staff are collected in terms of -


1. Agree
2. Disagree
3. Not Sure

Sample Questions to collect responses from students:

1. The institution offers experiential learning opportunities for learning and skill upgrading.
2. The institution promotes internships, research assignments, exchange programs and entrepreneurial experiences as per one's liking through the program curricula.
3. The institute facilitates counselling and mentoring of the students through faculty members and professional counsellors.

Sample Questions to collect responses from faculty and staff:

1. Staff welfare policies like PF, accidental policies and Gratuity are well defined.
2. Institute provides facilities for family welfare.
3. Office records are properly maintained and made easily available as and when required. (Service book, leave records, personal records etc.).


Dean – Quality Assurance & IQAC coordinator


The Director, RIT



Rajarambapu Institute of Technology, Rajaramnagar
Overall Institute Feedback Report: 2020-21 (Faculty)

Institute Average Feedback

Options	2018-19	2019-20	2020-21
Agree	70.88%	81.62%	82.96%
Disagree	20.48%	9.38%	9.68%
Not Sure	8.64%	9%	7.36%

Question wise % Responses and Comparison

Q. No.	Questions	Category	% Responses								
			2018-19			2019-20			2020-21		
			Agree	Disagree	Not Sure	Agree	Disagree	Not Sure	Agree	Disagree	Not Sure
1	The institute premise is neat, safe and environment friendly. महाविद्यालयाचा परिसर नीटनेटका, सुरक्षित व पर्यावरणपूरक आहे.	Infrastructure	94.56	4.76	0.68	100	0	0	97.2	1.4	1.4
2	Staff welfare policies like PF, accidental policies and Gratuity are well defined. पी. एफ., अपघात पॉलीसी व	Office Administration	53.06	28.57	18.37	65.7	11	23.3	71.2	11.5	17.3



	ग्रच्युडटीसारख्या कर्मचारी कल्याणकारी पॉलीसी चांगल्या प्रकारे परिभाषित आहेत.										
3	Employees safeguard self-interest than the larger interest of the institute. कर्मचार्यांना संस्थेच्या मोठ्या हितापेक्षा फक्त त्यांच्या स्वतः च्या फायद्या मध्ये स्वारस्य आहे.	Relationship	44.90	41.50	13.61	26.8	62.2	11	29.5	58.3	12.2
4	IT support (e.g. computer, internet, printing facility etc.) provided by institute is sufficient/up-to the mark. महाविद्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या माहिती तंत्रज्ञान विषयक सुविधा (संगणक, इंटरनेट, प्रिंटींग सुविधा) पुरेशा आहेत.	Infrastructure	85.71	12.24	2.04	95.3	2.3	2.4	95	2.1	2.9
5	Library staff is supportive and cooperative. ग्रंथालय कर्मचारी सहाय्यक आणि सहकारी आहेत	Library	94.56	4.08	1.36	98.2	1.2	0.6	100	0	0
6	Office provides support for preparing reports of NAAC, NBA. ऑफिस NAAC आणि NBA अहवाल तयार करण्यासाठी मदत करते.	Office Administration	53.06	36.05	10.88	79.7	8.7	11.6	79.9	10	10.1
7	I always feel proud of my institute. महाविद्यालयाचा मला अभिमान आहे.	Job Satisfaction	87.07	4.76	8.16	98.8	0.6	0.6	98.6	0	1.4



8	The public utilities (e.g. washrooms, common rooms, drinking water facilities etc.) are maintained properly. सार्वजनिक उपयोगितांची देखभाल (उदा.: वॉशरूम, कॉमन रूम, पिण्याच्या पाण्याची सुविधा इ.) योग्य प्रकारे ठेवली जाते.	Infrastructure	81.63	12.24	6.12	89	7	4	87.1	10.8	2.1
9	Office staff operates as per the rules and regulations of KES/SUK/DTE/AICTE. KES/SUK/DTE/AICTE च्या नियम व कायदानुसार ऑफिस कर्मचारी कामकाज करतात/चालवतात.	Office Administration	49.66	38.78	11.56	81.4	9.3	9.3	81.3	5.8	12.9
10	Institute provides facilities for family welfare. महाविद्यालय कौटुंबिक कल्याणासाठी सुविधा पुरविते.	Job Satisfaction	34.69	40.14	25.17	51.2	20.3	28.5	60.4	16.5	23.1
11	We get sufficient number of books from the library as per library rules. ग्रंथालयाच्या नियमानुसार आम्हाला ग्रंथालयाकडून पुरेशी पुस्तके मिळतात.	Library	96.60	2.72	0.68	98.3	1.7	0	100	0	0
12	I enjoy my job. मला माझ्या कामाचा आनंद मिळतो.	Job Satisfaction	68.03	18.37	13.61	91.3	4.7	4	91.3	5.8	2.9
13	The institute canteen is neat, clean and offers quality food. महाविद्यालयाच्या उपहारगृह व्यवस्थित व स्वच्छ आहे	Infrastructure	57.82	29.25	12.93	70.3	12.2	17.5	71.3	12.9	15.8



	तसेच उपहारगृह चांगल्या प्रतीचे अन्न पदार्थ मिळतात.										
14	Salaries are paid in time. पगार/वेतन वेळेवर दिले जाते.	Office Administration	97.96	1.36	0.68	95.3	2.9	1.8	95	2.9	2.1
15	I can freely express my agreements or disagreements with the matters on which my views are sought. ज्या बाबींवर माझे मत मागितले जाते त्यावर मी मुक्तपणे माझी सहमती किंवा असहमती व्यक्त करू शकतो/शकते	Job Satisfaction	46.94	40.14	12.93	75	11	14	74.1	15.1	10.8
16	Faculty and staff works as a team. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एकसंधपणे काम करतात	Relationship	73.47	17.01	9.52	83.7	7	9.3	83.5	9.5	7
17	Classrooms and laboratories are well equipped with good ambience. वर्गखोल्या व प्रयोगशाळा या सर्वासोयीनियुक्त व प्रशस्त आहेत	Infrastructure	87.76	8.84	3.40	94.8	4	1.2	95.7	2.9	1.4
18	Online resourses (e. g. e-journals, databases, e-books) meet my learning and research needs. ऑनलाईन संसाधने (उदा. ई. नियतकालिके, डाटाबेस, ई-पुस्तके) माझ्या शैक्षणिक व संशोधन गरजा पूर्ण करतात.	Infrastructure	92.52	4.76	2.72	97.7	0.6	1.7	96.4	0.7	2.9



19	Office records are properly maintained and made easily available as and when required. (Service book, leave records, personal records etc.) ऑफिसमधील कागदपत्रे/नोंदी व्यवस्थित योग्यरीत्या ठेवल्या जातात आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा सहज उपलब्ध होतात (उदा. सेवा पुस्तिका, रजेच्या नोंदी व वैयक्तिक नोंदी इ.)	Office Administration	54.42	33.33	12.24	70.3	15.1	14.6	69.8	15.1	15.1
20	The facilities and work culture in the institute is satisfactory. महाविद्यालयातील सुविधा व कार्य करण्याच्या पद्धती (कार्य संस्कृती) समाधानकारक आहेत.	Job Satisfaction	66.67	27.21	6.12	85.5	5.8	8.7	82	12.2	5.8

Questions With Below Institute Average Score - 2020-21

Q. No.	Questions	Category	% Responses		
			Agree	Disagree	Not Sure
2	Staff welfare policies like PF, accidental policies and Gratuity are well defined. पी. एफ., अपघात पॉलीसी व ग्रच्युइटीसारख्या कर्मचारी कल्याणकारी पॉलीसी चांगल्या प्रकारे परिभाषित आहेत.	Office Administration	71.2	11.5	17.3



3	Employees safeguard self-interest than the larger interest of the institute. कर्मचार्याना संस्थेच्या मोठ्या हितापेक्षा फक्त त्याच्या स्वतः च्या फायद्या मध्ये स्वारस्य आहे.	Relationship	29.5	58.3	12.2
6	Office provides support for preparing reports of NAAC, NBA. ऑफिस NAAC आणि NBA अहवाल तयार करण्यासाठी मदत करते.	Office Administration	79.9	10	10.1
10	Institute provides facilities for family welfare. महाविद्यालय कौटुंबिक कल्याणासाठी सुविधा पुरविते.	Job Satisfaction	60.4	16.5	23.1
13	The institute canteen is neat, clean and offers quality food. महाविद्यालयाच्या उपहारगृह व्यवस्थित व स्वच्छ आहे तसेच उपहारगृह चांगल्या प्रतीचे अन्न पदार्थ मिळतात.	Infrastructure	71.3	12.9	15.8
15	I can freely express my agreements or disagreements with the matters on which my views are sought. ज्या बाबींवर माझे मत मागितले जाते त्यावर मी मुक्तपणे माझी सहमती किंवा असहमती व्यक्त करू शकतो/शकते	Job Satisfaction	74.1	15.1	10.8
19	Office records are properly maintained and made easily available as and when required. (Service book, leave records, personal records etc.) ऑफिसमधील कागदपत्रे/नोंदी व्यवस्थित योग्यरीत्या ठेवल्या जातात आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा सहज उपलब्ध होतात (उदा. सेवा पुस्तिका, रजेच्या नोंदी व वैयक्तिक नोंदी इ.)	Office Administration	69.8	15.1	15.1



Rajarambapu Institute of Technology, Rajaramnagar
Overall Institute Feedback Report: 2020-21 (Non-Teaching)

Institute Average Feedback


Options	2018-19	2019-20	2020-21
Agree	84.24%	90.26%	91.51%
Disagree	10.98%	6.29%	6.05%
Not Sure	4.78%	3.45%	2.44%

Question wise % Responses and Comparison

Q. No.	Questions	Category	% Responses								
			2018-19			2019-20			2020-21		
			Agree	Disagree	Not Sure	Agree	Disagree	Not Sure	Agree	Disagree	Not Sure
1	The institute premise is neat, safe and environment friendly. महाविद्यालयाचा परिसर नीटनेटका, सुरक्षित व पर्यावरणपूरक आहे.	Infrastructure	97.47	1.27	1.26	100	0	0	100	0	0
2	Staff welfare policies like PF, accidental policies and Gratuity are well defined. पी. एफ., अपघात पॉलीसी व ग्रॅज्युइटीसारख्या कर्मचारी कल्याणकारी पॉलीसी चांगल्या प्रकारे परिभाषित आहेत.	Office Administration	82.28	6.33	11.39	87.6	2.3	10.1	94.3	1.3	4.4




3	Employees safeguard self-interest than the larger interest of the institute. कर्मचार्याना संस्थेच्या मोठ्या हितापेक्षा फक्त त्याच्या स्वतः च्या फायद्या मध्ये स्वारस्य आहे.	Relationship	54.43	32.28	13.29	14	76	10	13.9	82.3	3.8
4	IT support (e.g. computer, internet, printing facility etc.) provided by institute is sufficient/up-to the mark. महाविद्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या माहिती तंत्रज्ञान विषयक सुविधा (संगणक, इंटरनेट, प्रिंटींग सुविधा) पुरेशा आहेत.	Infrastructure	94.94	3.8	1.26	99.2	0.8	0	98.7	1.3	0
5	Library staff is supportive and cooperative. ग्रंथालय कर्मचारी सहाय्यक आणि सहकारी आहेत	Library	91.77	5.7	2.53	96.9	0.8	2.3	97.5	1.3	1.2
6	Office provides support for preparing reports of NAAC, NBA. ऑफिस NAAC आणि NBA अहवाल तयार करण्यासाठी मदत करते.	Office Administration	81.65	13.29	5.06	94.5	1.6	3.9	94.9	2.5	2.6
7	I always feel proud of my institute. महाविद्यालयाचा मला अभिमान आहे.	Job Satisfaction	96.2	1.9	1.9	98.4	0	1.6	98.7	0	1.3
8	The public utilities (e.g. washrooms, common rooms, drinking water facilities etc.) are maintained properly. सार्वजनिक उपयोगितांची देखभाल (उदा.: वॉशरूम, कॉमन रूम, पिण्याच्या पाण्याची सुविधा इ.) योग्य प्रकारे ठेवली जाते.	Infrastructure	91.14	8.23	0.63	93.8	6.2	0	94.9	3.2	1.9



9	Office staff operates as per the rules and regulations of KES/SUK/DTE/AICTE. KES/SUK/DTE/AICTE च्या नियम व कायदानुसार ऑफिस कर्मचारी कामकाज करतात/चालवतात.	Office Administration	77.85	16.45	5.7	93.8	3.1	3.1	96.2	2.5	1.3
10	Institute provides facilities for family welfare. महाविद्यालय कौटुंबिक कल्याणासाठी सुविधा पुरविते.	Job Satisfaction	62.03	27.84	10.13	79.8	8.6	11.6	89.2	5.1	5.7
11	We get sufficient number of books from the library as per library rules. ग्रंथालयाच्या नियमानुसार आम्हाला ग्रंथालयाकडून पुरेशी पुस्तके मिळतात.	Library	90.5	5.7	3.8	96.1	0.8	3.1	97.5	0.6	1.9
12	I enjoy my job. मला माझ्या कामाचा आनंद मिळतो.	Job Satisfaction	86.71	11.39	1.9	96.9	0.8	2.3	95.6	1.3	3.1
13	The institute canteen is neat, clean and offers quality food. महाविद्यालयाच्या उपहारगृह व्यवस्थित व स्वच्छ आहे तसेच उपहारगृह चांगल्या प्रतीचे अन्न पदार्थ मिळतात.	Infrastructure	65.83	24.68	9.49	85.3	9.3	5.4	84.2	10.1	5.7
14	Salaries are paid in time. पगार/वेतन वेळेवर दिले जाते.	Office Administration	98.1	0.63	1.27	100	0	0	100	0	0
15	I can freely express my agreements or disagreements with the matters on which my views are sought. ज्या बाबींवर माझे मत मागितले जाते त्यावर	Job Satisfaction	75.95	16.46	7.59	88.4	6.2	5.4	93	1.9	5.1



	मी मुक्तपणे माझी सहमती किवा असहमती व्यक्त करू शकतो/शकते										
16	Faculty and staff works as a team. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एकसंधपणे काम करतात	Relationship	89.24	10.76	0	96.1	2.3	1.6	95.6	2.5	1.9
17	Classrooms and laboratories are well equipped with good ambience. वर्गखोल्या व प्रयोगशाळा या सर्वासोयीनियुक्त व प्रशस्त आहेत	Infrastructure	94.94	3.16	1.9	97.7	0.8	1.6	98.7	0	1.3
18	Online resources (e. g. e-journals, databases, e-books) meet my learning and research needs. ऑनलाईन संसाधने (उदा. ई. नियतकालिके, डाटाबेस, ई-पुस्तके) माझ्या शैक्षणिक व संशोधन गरजा पूर्ण करतात.	Infrastructure	89.87	6.33	3.8	98.4	0	1.6	95.6	1.3	3.1
19	Office records are properly maintained and made easily available as and when required. (Service book, leave records, personal records etc.) ऑफिसमधील कागदपत्रे/नोंदी व्यवस्थित योग्यरीत्या ठेवल्या जातात आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा सहज उपलब्ध होतात (उदा. सेवा पुस्तिका, रजेच्या नोंदी व वैयक्तिक नोंदी इ.)	Office Administration	79.11	13.3	7.59	91.5	4.7	3.9	94.3	3.2	2.5
20	The facilities and work culture in the institute is satisfactory. महाविद्यालयातील सुविधा व कार्य	Job Satisfaction	84.81	10.13	16.06	96.9	1.6	1.6	97.5	0.6	1.9



करण्याच्या पद्धती (कार्य संस्कृती) समाधानकारक आहेत.										
--	--	--	--	--	--	--	--	--	--	--

Questions With Below Institute Average Score

Q. No.	Questions	Category	% Responses		
			2020-21		
			Agree	Disagree	Not Sure
3	Employees safeguard self-interest than the larger interest of the institute. कर्मचार्याना संस्थेच्या मोठ्या हितापेक्षा फक्त त्याच्या स्वतः च्या फायद्या मध्ये स्वारस्य आहे.	Relationship	13.9	82.3	3.8
10	Institute provides facilities for family welfare. महाविद्यालय कौटुंबिक कल्याणासाठी सुविधा पुरविते.	Job Satisfaction	89.2	5.1	5.7
13	The institute canteen is neat, clean and offers quality food. महाविद्यालयाच्या उपहारगृह व्यवस्थित व स्वच्छ आहे तसेच उपहारगृह चांगल्या प्रतीचे अन्न पदार्थ मिळतात.	Infrastructure	84.2	10.1	5.7



Rajarambapu Institute of Technology, Rajaramnagar

Over-All Institute Student Feedback Report (2020-21) and Comparative Analysis

Institute Average Feedback

Year	Agree	Disagree	Not Sure
2020-21	76.86%	16.35%	6.79%
2019-20	66.36%	13.98%	19.66%
2018-19	67.83%	13.33%	18.84%

Question-wise Option-wise Percentage Feedback (2020-21) and Comparison

Q. No.	Question	Answer	No. of Responses (20-21)	Percentage in AY		
				20-21	19-20	18-19
1	The institution offers experiential learning opportunities for learning and skill upgrading.	Not Sure	91	3.44	14.66	13.87
		Disagree	244	9.23	5.03	3.78
		Agree	2310	87.33	80.31	82.36
2	Office staff is helpful and cooperative.	Not Sure	171	6.46	18.61	18.75
		Disagree	379	14.33	8.55	11.88
		Agree	2095	79.21	72.84	69.37
3	The institution promotes internships, assignments, exchange programs and entrepreneurial experiences as per ones liking through the program curricula.	Not Sure	73	2.76	16.35	14.77
		Disagree	331	12.51	4.42	4.43
		Agree	2241	84.726	79.23	80.81
4	Students get opportunities to discuss their result with faculty.	Not Sure	176	6.654	16.59	16.58
		Disagree	404	15.274	7.00	5.98
		Agree	2065	78.072	76.41	77.44
5	The prescribed books / reading materials are available in the library.	Not Sure	47	1.777	9.40	9.31
		Disagree	195	7.372	3.15	4.33
		Agree	2403	90.851	87.45	86.35
6	Participation in co-curricular activities is encouraged in the institute.	Disagree	122	4.612	10.62	10.05
		Not Sure	426	16.106	20.86	19.66
		Agree	2097	79.282	68.52	70.28
7	Office takes a lot of time to respond.	Not Sure	520	19.660	28.81	27.43
		Agree	730	27.599	26.69	31.26



Q. No.	Question	Answer	No. of Responses (20-21)	Percentage in AY		
				20-21	19-20	18-19
8	Only some students take part in co-curricular activities.	Disagree	1395	52.741	44.50	41.31
		Not Sure	591	22.344	30.40	25.91
		Agree	790	29.868	33.84	37.37
9	Training provided by Training & Placement cell is supportive for placement.	Disagree	1264	47.788	35.76	36.72
		Not Sure	100	3.781	30.97	30.14
		Agree	635	24.008	9.96	9.22
10	There is bias in awarding marks in examinations.	Agree	1910	72.212	59.07	60.64
		Not Sure	320	12.098	31.67	30.39
		Disagree	666	25.180	15.23	21.62
11	The public utilities (e.g. washrooms, common rooms, drinking water facilities etc.) are maintained properly.	Disagree	1659	62.722	53.10	47.98
		Not Sure	80	3.025	8.41	10.92
		Agree	235	8.885	7.90	10.27
12	Besides sports and games there are many major student activities.	Agree	2330	88.091	83.69	78.80
		Not Sure	180	6.805	17.11	16.71
		Disagree	429	16.219	12.03	10.07
13	Office records are properly maintained and made easily available as and when required.	Agree	2036	76.975	70.86	73.22
		Not Sure	144	5.444	18.94	18.66
		Disagree	424	16.030	7.99	7.88
14	Training & Placement cell provides enough opportunities for placement and higher studies.	Agree	2077	78.526	73.07	73.45
		Not Sure	94	3.554	25.00	23.58
		Disagree	525	19.849	9.59	7.79
15	Examination results are used to give feedback for improvement in learning.	Agree	2026	76.597	65.41	68.63
		Not Sure	150	5.671	19.31	16.87
		Disagree	400	15.123	9.35	8.36
16	The library working hours suits me.	Agree	2095	79.206	71.34	74.77
		Not Sure	160	6.049	11.33	11.32
		Disagree	278	10.510	10.10	10.27
17	Our grievances are addressed/problems are solved on time by office.	Agree	2207	83.440	78.57	78.42
		Not Sure	160	6.049	26.18	23.90
		Disagree	520	19.660	11.70	11.42



Q. No.	Question	Answer	No. of Responses (20-21)	Percentage in AY		
				20-21	19-20	18-19
		Agree	1965	74.291	62.12	64.68
18	The institute facilitates counselling and mentoring of the students through faculty members and professional counsellors.	Not Sure	132	4.991	20.44	18.20
		Disagree	393	14.858	8.74	6.92
		Agree	2120	80.151	70.82	74.87
19	The overall quality of teaching-learning process in the institution is very good.	Not Sure	194	7.335	20.21	17.65
		Disagree	397	15.009	9.45	8.58
		Agree	2054	77.656	70.34	73.77
20	Classrooms and laboratories are well equipped with good ambience.	Not Sure	85	3.214	12.83	12.04
		Disagree	247	9.338	7.38	9.23
		Agree	2313	87.448	79.79	78.73



Questions with Below Institute Average Score (2020-21)

Q. No.	Question	Answer	No. of Responses	Percentage
7	Office takes a lot of time to respond.	Not Sure	520	19.660
		Agree	730	27.599
		Disagree	1395	52.741
8	Only some students take part in co-curricular activities.	Not Sure	591	22.344
		Agree	790	29.868
		Disagree	1264	47.788
9	Training provided by Training & Placement cell is supportive for placement.	Not Sure	100	3.781
		Disagree	635	24.008
		Agree	1910	72.212
10	There is bias in awarding marks in examinations.	Not Sure	320	12.098
		Agree	666	25.180
		Disagree	1659	62.722
17	Our grievances are addressed/problems are solved on time by office.	Not Sure	160	6.049
		Disagree	520	19.660
		Agree	1965	74.291



Category-wise Responses and Percentage (2020-21)

Options	No. of Responses	Percentage
Category 1 Office Administration		
Not Sure	995	9.405
Disagree	2053	19.405
Agree	7532	71.191
Category 2 Infrastructure		
Not Sure	165	3.119
Disagree	482	9.112
Agree	4643	87.769
Category 3 Academics and Examinations		
Not Sure	1136	6.136
Disagree	2835	15.312
Agree	14544	78.553
Category 4 Library		
Not Sure	207	3.913
Disagree	473	8.941
Agree	4610	87.146
Category 5 Training and Placement		
Not Sure	194	3.667
Disagree	1160	21.928
Agree	3936	74.405
Category 6 Co-curricular Activities		
Not Sure	893	11.254
Disagree	1645	20.731
Agree	5397	68.015



Action Taken based on findings from overall institutional feedback

1. Effective implementation of ERP system for the benefit of faculty and staff.
 - a. Check the leave records through RITAGE (online mode) and apply for leave.
 - b. Online appraisal system for faculty and staff.
2. Effective implementation of welfare policies.
 - a. Provident Fund contribution (Employer share 12% on Basic and Employee share 12% on Basic).
 - b. Gratuity provided to eligible faculty and staff.
 - c. Staff accidental insurance policy under the Shivaji University insurance policy.
 - d. Institute provides Financial support for family health insurance. (In the Financial year 2020-21, Covid -19 policy provided from Go Digit General Insurance Ltd. Total of 248 staff members are covered under the insurance policy).
 - e. Separate budgetary provision for Diwali and Birthday gifts for faculty and staff.
3. Effective implementation of ERP system for the benefit of students.
 - a. Online fee payment facility.
 - b. Communication of all notices through emails and social media like Whatsapp
 - c. Adherence to timeline to issue various certificates in online mode.
4. To increase active participation of students in various co-curricular/extra-curricular activities
 - a. Institute offers audit courses in the curriculum.
 - b. Clubs are started at the Institute level, like AI club, Space club, Drama club, etc.
5. Initiatives by T&P Department
 - a. Soft Skills and Technical Skills training to all the students for campus placement.
 - b. Separate Global Education & Exposure Cell to provide international internship opportunities, Higher studies in foreign countries, Coaching for GATE and other entrance exams.
 - c. AICTE Funded Scheme - Skill and Personality Development Programme Centre For SC/ST Students (SPDP) for providing training related to Soft Skills and Technical Skills to the SC-ST students.


Dean-Quality Assurance




Director, RIT